



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ९]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ ते मार्च ६, २०१९ / फाल्गुन ९ - १५, शके १९४०

[पृष्ठे ६४

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नियुक्त अधिकारी, प्रारूप विकास योजना तथा सहायक संचालक, नगररचना यांजकडून

पारोळा शहराच्या प्रारूप प्रसिद्ध विकास योजनेमधील (दुसरी सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिद्धीकरण.

सूचना

क्रमांक प्रावियो-पारोळा (दु.सु.)/कलम २८ (४)/ससंजळ-४९३/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” म्हणून संबोधिलेले) उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना, पारोळा (दुसरी सुधारित) (यापुढे “उक्त योजना” म्हणून संबोधिलेले) पारोळा नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक ११७, दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ चे सूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये, दिनांक १२ ते १८ ऑक्टोबर २०१७ रोजी नागरिकांच्या हरकती / सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे ;

उक्त अधिनियमाच्या कलम २१ (४-ए) अन्वये उक्त नियोजन प्राधिकरणाची उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार उक्त विकास योजना शासनास सादर करणेसाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडण्याकरिता सहायक संचालक, नगररचना, जळगाव यांची “नियुक्त अधिकारी” म्हणून नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) (अ) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त अधिकाऱ्याकडे दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजी सादर केला ;

आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेला अहवाल नियुक्त अधिकारी यांनी मान्य करून, उक्त योजनेत सुधारणा / बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्रमांक १, दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पारित केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुद्यात नियुक्त अधिकारी यांनी कलम २८ (४) नुसार केलेल्या बदलांची सूची परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर बदल दर्शविणारा उक्त योजना नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे ;

(१) सहायक संचालक, नगररचना, जळगाव, जुने बी. जे. मार्केट, डी हॉल, दुसरा मजला, जळगाव - ४२५ ००१.

(२) मुख्याधिकारी, पारोळा नगरपरिषद, पारोळा, जिल्हा जळगाव.

परिशिष्ट 'अ'

कलम २८ (४) अन्वये प्रसिद्ध फेरबदलांचे तपशील

फेरबदल क्रमांक १	तपशील २
एम-१	आरक्षण क्रमांक २२, “पार्क ” वगळण्यात येऊन आरक्षणमुक्त क्षेत्र “रहिवास विभागात” समाविष्ट करण्यात येत आहे.
एम-२	आरक्षण क्रमांक २१ “पार्किंग” वगळण्यात येऊन आरक्षणमुक्त क्षेत्र विद्यमान “वाणिज्य विभागात” समाविष्ट करण्यात येत आहे.
एम-३	गट नंबर ११३ (सि. टी. एस. नंबर ५५५२) हे आरक्षण क्रमांक ३३, “हॉस्पिटल व शॉपिंग सेंटर ” या आरक्षणामधून वगळण्यात येऊन आरक्षणमुक्त क्षेत्र विद्यमान “वाणिज्य विभागात” समाविष्ट करण्यात येत आहे.
एम-४	गट नंबर २/१, ३ व ४ हे आरक्षण क्रमांक १५, “हायस्कूल व क्रीडांगण ” या आरक्षणामधून वगळण्यात येऊन आरक्षणमुक्त क्षेत्र “रहिवास विभागात” समाविष्ट करण्यात येत आहे व आरक्षण क्रमांक १५ चे उर्वरित क्षेत्र, आरक्षण क्रमांक १६, “दुकान केंद्र व नगर भुवन ” या आरक्षणात समाविष्ट करण्यात येत आहे.
एम-५	तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांचेकडील मोजणी नकाशानुसार पायाभूत नकाशामध्ये खालील गट नंबरसाठी बदल करण्यात येत आहेत. (१) गट नंबर ५० (पैकी) ऐवजी गट नंबर ३१ (२) गट नंबर ३१ ऐवजी गट नंबर ३२ (३) गट नंबर ३२ ऐवजी गट नंबर ७६८ (४) गट नंबर ४९ (पैकी) ऐवजी गट नंबर ५० (पैकी) (५) गट नंबर ५४ (पैकी) ऐवजी गट नंबर ५२ (पैकी) (६) गट नंबर ५३ (पैकी) ऐवजी गट नंबर ५४ (पैकी) (७) गट नंबर ५० (पैकी) ऐवजी गट नंबर ५३ (पैकी) (८) गट नंबर ५५ (पैकी) ऐवजी गट नंबर ७६९ (९) गट नंबर ५१ व गट नंबर ५६ च्या हद्दीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

मनोहर भार्गवे,

नियुक्त अधिकारी,

प्रारूप विकास योजना,

पारोळा (दुसरी सुधारित) तथा

सहायक संचालक,

नगर रचना, जळगाव.

जळगाव, २१ फेब्रुवारी २०१९.

Publication of Modifications in Draft Development Plan of Parola (Second Revised) under Section 28 (4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No. DP/Parola (2nd Revised)/Sec. 28 (4)/ADTP Jal./493/2019.— Whereas, the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) and as per under Section 26 (1) of the said Act, Parola Municipal Council has published the Draft Development Plan (2nd Revised) of Parola (hereinafter referred to as “the said Plan”) under Section 26 (1) of the said Act *vide* Resolution No. 117, dated 9th October 2017 which appeared in Maharashtra Government Gazette of Nashik Division Supplement, Part - 1, dated 12th to 18th October 2017 for inviting suggestions / objections from General Public;

and whereas, the Assistant Director of Town Planning, Jalgaon appointed as an "Officer" under Section 21 (4-A) of the said Act, for submitting proposed Draft Development Plan under Section 30 of the said Act to the Government after fulfilling all the legal formalities ;

and whereas, the said Officer accepted the Report of Planning Committee and passed the Resolution No. 01, dated 21st February 2019 to make modifications / changes to the said Plan and submit the said Plan for sanction to the Government under Section 30 of the said Act ;

and whereas, it is necessary to publish the said Plan so modified, for inspection of the public as provided under Section 28 (4) of the said Act.

Now, therefore, the list of modifications made under Section 28 (4) of the Act, by the said Officer is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public. The said Plan showing the modifications is kept open for the inspection of the public in the following offices during office hours on all working days for a period of 30 days.

- (1) The Assistant Director of Town Planning, Jalgaon, Old B. J. Market, D-Hall, 2nd Floor, Jalgaon, district Jalgaon - 425 001.
- (2) The Chief Officer, Parola Municipal Council, Parola, taluka Parola, district Jalgaon

Appendix 'A'

Schedule of Modification Published under Section 28 (4)

Modification No.	Details
1	2
M-1	Site No. 22 "Park" is deleted and land thus released is included in "Residential Zone" as shown on plan.
M-2	Site No. 21, "Parking" is deleted and land thus released is included in "Existing Commercial Use" as shown on Plan.
M-3	Gat No. 113 (C.T.S.No. 5552) is deleted from Site No. 33 - 'Hospital and Shopping Centre" and land thus released is included in "Existing Commercial Use" as shown on plan.
M-4	Gat Nos. 2/1, 3 and 4 is deleted from Site No. 15 "High School and Playground", land thus released is included in "Residential Zone" and remaining area of Site No. 15 is included in Site No. 16 "Shopping Centre and Town Hall" as shown on plan.
M-5	As per Measurement Plan of Taluka Inspector of Land Records, Base Map is corrected in respect of – <ol style="list-style-type: none"> (i) Gat No. 31 is changed instead of Gat No. 50 (part) (ii) Gat No. 32 is changed instead of Gat No. 31. (iii) Gat No. 768 is changed instead of Gat No. 32. (iv) Gat No. 50 (part) is changed instead of Gat No. 49 (part). (v) Gat No. 52 (part) is changed instead of Gat No. 54 (part). (vi) Gat No. 54 (part) is changed instead of Gat No. 53 (part). (vii) Gat No. 53 (part) is changed instead of Gat No. 50 (part). (viii) Gat No. 769 is changed instead of Gat No. 55 (part). (ix) Boundary of Gat No. 51, 56 is corrected as shown on Plan.

MANOHAR BHARGAVE,

Officer Appointed for
Development Plan, Parola (2nd Revised),
and
Assistant Director, Town Planning,
Jalgaon.

Jalgaon, 21st February 2019.

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-५५/२३६९/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सुळे ग्रामपंचायतीतील फत्तेपूर कनगाई पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी सुळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या फत्तेपूर कनगाई पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव फत्तेपूर कनगाई (सुळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	कल्पेश्वर महादेव मंदिर
२	पश्चिम : गट नंबर ३५	गट नंबर ५/६, क. नं. ९६४/९६५	मरीआई मंदिर
३	उत्तर : ९६४	१.१३, १६६.५, ११४.११ हेक्टर ७६ आर	नदी
४	दक्षिण : गट नंबर ३४		नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-५६/२३७०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोरपाणी ग्रामपंचायतीतील गुजऱ्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बोरपाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या गुजऱ्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव गुजऱ्यापाडा (बोरपाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८५९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	डांबरीकरण रस्ता
२	पश्चिम : शहादा फॉरेस्ट हद्दी	क. नंबर ८५६-१७१ हेक्टर ३४ आर	टेकडी
३	उत्तर : ८५५		आक्काबाई जाड्या पा. यांची जमीन
४	दक्षिण : ८५८		तिवऱ्या भोमच्या पावरा यांची जमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-५७/२३७१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोरपाणी ग्रामपंचायतीतील सुभानपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बोरपाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या सुभानपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव सुभानपाडा (बोरपाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८५८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	नाला
२	पश्चिम : शहादा फॉरेस्ट हद्दी	क. नंबर ८५७-१७९ हेक्टर ८८ आर	पाडका आबला पावरा यांची जमीन
३	उत्तर : ८५६		चिलसिंग गुलसिंग पावरा यांची जमीन
४	दक्षिण : ८६३ फत्तेपूर बीट		टेकडी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-५८/२३७३/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हिंगोणीपाडा ग्रामपंचायतीतील कान्हापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २६ जुलै २०१८ रोजी हिंगोणीपाडा ग्रामपंचायतीत येणाऱ्या कान्हापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव कान्हापाडा (हिंगोणीपाडा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९३१	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	करवंद डॅम
२	पश्चिम : ९३४	क. नंबर ९४२- २ हेक्टर २५ आर	वरझडी शिवार
३	उत्तर : ९३२	क. नंबर ९४३- १ हेक्टर ४५ आर	अंबडपाडा हद्द
४	दक्षिण : ९४५		हिंगोणीपाडा ग्रामपंचायत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-५९/२३७४/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हिंगोणीपाडा ग्रामपंचायतीतील दुर्गापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २६ जुलै २०१८ रोजी हिंगोणीपाडा ग्रामपंचायतीत येणाऱ्या दुर्गापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव दुर्गापाडा (हिंगोणीपाडा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	हिंगोणीपाडा ग्रामपंचायत
२	पश्चिम : ९४१	क. नंबर ९४४- १ हेक्टर ६० आर	वरझडी शिवार
३	उत्तर : ९४२	क. नंबर ९४५- १ हेक्टर २५ आर	वेचान धनसिंग पावरा शेत
४	दक्षिण : ९४७		कन्हरीपाडा हद्द

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६०/२३७६/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बुडकी ग्रामपंचायतीतील नवागाव पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बुडकी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवागाव पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नवागाव (बुडकी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७१०	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रस्ता
२	पश्चिम : ७०७	क. नंबर ७०९- २ हेक्टर ३१ आर	--
३	उत्तर : ७०४		धरण
४	दक्षिण : ७०८		नाला

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६१/२३७८/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बुडकी ग्रामपंचायतीतील चिंचपाणी पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बुडकी ग्रामपंचायतीत येणाऱ्या चिंचपाणी पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चिंचपाणी (बुडकी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७१३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रीयसा गजला पावरा यांचे शेत
२	पश्चिम : ७१०	क. नंबर ७११- १८७ हेक्टर ७७ आर	बापू गंभीर खैरनार यांचे शेत
३	उत्तर : ७१२		मेरवान मंजार पावरा यांचे शेत
४	दक्षिण : क. बाऊंडरी		बुडकी रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६२/२३८०/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बुडकी ग्रामपंचायतीतील लालसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बुडकी ग्रामपंचायतीत येणाऱ्या लालसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव लालसिंगपाडा (बुडकी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८८७	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रस्ता
२	पश्चिम : ७०६	क. नंबर ८७१- २९१ हेक्टर ३७ आर	पाझर तलाव, वनक्षेत्र
३	उत्तर : जुनी बुडकी		वनक्षेत्र, नाला
४	दक्षिण : ८७१		वनक्षेत्र व दाजमल पावराचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६३/२३८२/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बुडकी ग्रामपंचायतीतील जुनी बुडकी पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी बुडकी ग्रामपंचायतीत येणाऱ्या जुनी बुडकी पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव जुनी बुडकी (बुडकी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : बुडकी महसूल क्षेत्र गट नंबर १११	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	गाव
२	पश्चिम : नाला, वनक्षेत्र क. नं. ७०६	क. नंबर ८८७- २६५ हेक्टर ४७ आर	नाला
३	उत्तर : गट नंबर १		बोराडी-कोडीद-लघू तलाव
४	दक्षिण : गट नंबर ११२, ११४		बोराडी रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६४/२३८३/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील अंबाडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या अंबाडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव अंबाडपाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : वनक्षेत्र सांगवी	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	रूपचंद जिरबान पावरा यांची जमीन
२	पश्चिम : क. नं. ९२८	क. नंबर ९४३- २०९ हेक्टर ७८ आर	डापक्यापाडा रस्ता
३	उत्तर : वरझडी		अंबड नदी
४	दक्षिण : अंबड नदी		--

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६५/२३८४/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील पंडितपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पंडितपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पंडितपाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९४३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	देवराम दौलत यांची शेतजमीन
२	पश्चिम : ९४१	क. नंबर ९४५ - १८१ हेक्टर ३० आर	आशिष भट्टलाल यांची शेतजमीन
३	उत्तर : ९४२		डोंगर फॉरेस्ट क्षेत्र
४	दक्षिण : ९४७		भट्टलाल जमनालाल यांची शेतजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६६/२३८५/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील रामपूरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या रामपूरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रामपूरपाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९३५	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	उंबर नाला, हातपंप नाला
२	पश्चिम : ९३८	क. नंबर ९३८ - ०२ हेक्टर ०० आर	वाघबडी मातीचे धरण
३	उत्तर : ९३६		घाण टेकडी / बोराडी रस्ता
४	दक्षिण : ९३९		छोटी टेकडी, वाडी रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६७/२३८६/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील पारशीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पारशीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पारशीपाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९३५	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	महाकाली मंदिर, वरझडी
२	पश्चिम : ९३८	क. नंबर ९३५- ०४ हेक्टर ०० आर	कोंडीवाला नाला
३	उत्तर : ९३६		टेकडी / मातीचे धरण
४	दक्षिण : ९४०		क. नं. ९४०, मोठी टेकडी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६८/२३८७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील डापक्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या डापक्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव डापक्यापाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९४३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	प्रधान लक्ष्मण पावरा यांची शेतजमीन
२	पश्चिम : ९२८	क. नंबर ९२८- १६४ हेक्टर १९ आर	आमशा मुगा पावरा यांची शेतजमीन
३	उत्तर : ९३०		भामटा दिपा पावरा यांची शेतजमीन
४	दक्षिण : ९३३		अंबड नाला / नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १२ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-६९/२३८८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, वरझडी ग्रामपंचायतीतील कन्हैरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी वरझडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कन्हैरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव कन्हैरीपाडा (वरझडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९४५	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	भावसिंग पाडक्या पावरा यांची शेती व अरुणावती नदी
२	पश्चिम : महसूल शेती	क. नंबर ९४१- १८९ हेक्टर ७२ आर	बागुल नाना यांची शेती
३	उत्तर : ९३४		खडकी नाला
४	दक्षिण : ९४६		बापु पंडीत पाटील यांची शेतजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५२/२०८१/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कालदर ग्रामपंचायतीतील पवारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी कालदर ग्रामपंचायतीत येणाऱ्या पवारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पवारपाडा (कालदर)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ९९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	फॉरेस्ट जांभोरे लगत
२	पश्चिम : गट नंबर १२	५३९ हेक्टर ४२ आर	गणपत गोपीचंद कोकणी यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर १०		प्रकाश लक्ष्मण कोकणी यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर २७		तेजाराम दौलत ठाकरे यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ६ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५३/२०८२/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कालदर ग्रामपंचायतीतील विश्रामनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी कालदर ग्रामपंचायतीत येणाऱ्या विश्रामनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव विश्रामनगर (कालदर)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८५, २९/१	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	तुकाराम वामन कोकणी यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ३०	२ हेक्टर ४३ आर	सुमनबाई वसंत पाटील यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर २८/२७		शिवराम सिताराम कोकणी यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ८४		भट्ट शंकर कोकणी यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५४/२०८३/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पांगण ग्रामपंचायतीतील कोळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पांगण ग्रामपंचायतीत येणाऱ्या कोळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कोळपाडा (पांगण)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६५	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नवापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १०६	२०१ हेक्टर २४ आर	मौजे मोगरपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ९५		मौजे फॉरेस्ट क. नं. १६२ पूर्ण
४	दक्षिण : गट नंबर ४३		मौजे मूळ कोळपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ६ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५५/२०८४/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पांगण ग्रामपंचायतीतील मोगरपाडा/कुणबीपाडा/केवडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पांगण ग्रामपंचायतीत येणाऱ्या मोगरपाडा/कुणबीपाडा/केवडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मोगरपाडा/कुणबीपाडा/केवडीपाडा (पांगण)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १३३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे पांगण शीव
२	पश्चिम : गट नंबर १८४	१८८ हेक्टर ९४ आर	मौजे बुरुडखे फॉरेस्ट शीव
३	उत्तर : गट नंबर १८९		मौजे विटावे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर १८९		मौजे पाचमौली शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५६/२०८५/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मचमाळ ग्रामपंचायतीतील पुण्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी मचमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या पुण्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पुण्याचापाडा (मचमाळ)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १९, २०	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे खांडबारा शीव
२	पश्चिम : गट नंबर ८, १०	४१ हेक्टर २५ आर	मौजे कुरुसवाडे शीव
३	उत्तर : गट नंबर १३ पैकी ६		मौजे शिरसोले शीव
४	दक्षिण : गट नंबर १३ पैकी		मौजे धनेर शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ६ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५७/२०८६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मचमाळ ग्रामपंचायतीतील कुरुसवाडे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी मचमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या कुरुसवाडे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कुरुसवाडे (मचमाळ)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे मचमाळ शीव
२	पश्चिम : गट नंबर ११	४ हेक्टर ९७ आर	मौजे चौपाळे शीव
३	उत्तर : गट नंबर ४८		मौजे जामखेल शीव
४	दक्षिण : गट नंबर ४१		मौजे धनेर शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५८/२०८७/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवापाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नाला
२	पश्चिम : गट नंबर १११	४ हेक्टर ७९ आर	मौजे मराठी जिल्हा परिषद शाळा
३	उत्तर : गट नंबर १२२, ९२		मौजे नवापाडा वस्ती
४	दक्षिण : गट नंबर १०८, ९८, ९७, ९२		मौजे कड्याळे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ६ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५९/२०८८/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील जुनापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या जुनापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव जुनापाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर नाला	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नाला
२	पश्चिम : गट नंबर ९१, १२३	५ हेक्टर १९ आर	मौजे मंडाणे शीव
३	उत्तर : गट नंबर ९२, ३८, ६३		मौजे जुनापाडा वस्ती
४	दक्षिण : गट नंबर १२२		मौजे नवापाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६०/२१२७/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील मारुतीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या मारुतीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मारुतीपाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १२२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शेलबारी शीव
२	पश्चिम : गट नंबर १२२	२ हेक्टर ९६ आर	मौजे मंडाणे शीव
३	उत्तर : गट नंबर रस्ता		मौजे वरचापाडा वस्ती
४	दक्षिण : गट नंबर ९४, ११३		मौजे मारुतीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६१/२१२८/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील वरचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या वरचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वरचापाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १६८, १६९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे वरचापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर २२१	५ हेक्टर ६८ आर	मौजे मंडाणे शीव
३	उत्तर : गट नंबर २०१		मौजे जुनापाडा वस्ती
४	दक्षिण : गट नंबर ११२		मौजे शेलबारी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६२/२१३०/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील खडीचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या खडीचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव खडीचापाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३७, ९२, ९८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे खडीचापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १०१, १०७, १०८	१० हेक्टर ३४ आर	मौजे जुनापाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ११२, ९७		मौजे मंडाणे वस्ती
४	दक्षिण : गट नंबर ३६		मौजे बल्हाणे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६३/२१३१/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव गावठाणपाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नाला शीव
२	पश्चिम : गट नंबर ०२	४ हेक्टर ०४ आर	मौजे शेलबारी शीव
३	उत्तर : गट नंबर २८९		मौजे मंडाणे वस्ती
४	दक्षिण : गट नंबर ०२		मौजे बल्हाणे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६४/२१३२/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पारगाव ग्रामपंचायतीतील धारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी पारगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या धारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव धारपाडा (पारगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर नाला	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नाला
२	पश्चिम : गट नंबर १६	२ हेक्टर ८८ आर	मौजे पापडीपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर १७		मौजे धोंगडे वस्ती
४	दक्षिण : गट नंबर १७, १८, १९		मौजे धारपाडा मूळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६५/२१३३/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोहगाव ग्रामपंचायतीतील वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ जुलै २०१८ रोजी मोहगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वडपाडा (मोहगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शेंदवड शीव
२	पश्चिम : गट नंबर २३	८ हेक्टर ९३ आर	मौजे मोहगाव शीव
३	उत्तर : गट नंबर २६		मौजे चावडीपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर २५		मौजे वाळकीदोड शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६६/२१३४/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोहगाव ग्रामपंचायतीतील वाळकीदोडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ जुलै २०१८ रोजी मोहगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या वाळकीदोडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वाळकीदोड (मोहगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे मोहगाव शीव
२	पश्चिम : गट नंबर ३६	१७ हेक्टर ४३ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर ३७		मौजे फॉरेस्ट गुजरात सीमा भाग
४	दक्षिण : गट नंबर ३२		मौजे चावडीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६७/२१३६/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोहगाव ग्रामपंचायतीतील चावडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ जुलै २०१८ रोजी मोहगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या चावडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव चावडीपाडा (मोहगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४६	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शेंदवड शीव
२	पश्चिम : गट नंबर ७३	११ हेक्टर ३५ आर	मौजे रोनडवास शीव गुजरात सीमा भाग
३	उत्तर : गट नंबर ७५		मौजे वाळकीदोड शीव
४	दक्षिण : गट नंबर ७२		मौजे गुजरात सीमा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६८/२१३७/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव गावठाणपाडा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १११-अ, २६, १०९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे बसरावळ शीव
२	पश्चिम : गट नंबर ११४, ११५, १५४, १५३	७४ हेक्टर २३ आर	मौजे खैरखुंटा शीव
३	उत्तर : गट नंबर ११-अ, १३-ब		मौजे खैरखुंटा शीव
४	दक्षिण : गट नंबर २०, २४, २५		मौजे नांदखी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१६९/२१३८/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवागाव (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८६, १०६, ११३, ११४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे मादलीपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १४, १६, ९७	१२२ हेक्टर ६७ आर	मौजे ओटा, गुजरात राज्य सीमा
३	उत्तर : गट नंबर ७६, ७८, ७९		मौजे आंबुर शीव
४	दक्षिण : गट नंबर ९९, १००, १०१		मौजे ओटा, गुजरात राज्य सीमा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७०/२१३९/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवापाडा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६, ७	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे खैरखुंटा शीव
२	पश्चिम : गट नंबर ७३, ८१, ८२, ८३-अ	२३६ हेक्टर ८७ आर	मौजे आंबुर शीव
३	उत्तर : गट नंबर ६२- फॉरेस्ट		मौजे आंबुर शीव
४	दक्षिण : गट नंबर १५०, १२६		मौजे आंबुर शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७१/२१४०/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील आंबुर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबुर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आंबुर (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १३०, १३२, १३३, १३४, ६७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे उमरपाटा शीव
२	पश्चिम : गट नंबर ८७, ८८, ८९	२८७ हेक्टर ८९ आर	मौजे ओटा, गुजरात राज्य सीमा
३	उत्तर : गट नंबर ६८, ६९, ७२		मौजे नवापाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर १०५, ११४		मौजे बसरावळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७२/२१४१/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील दरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या दरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव दरीपाडा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७१, ७२, ७३, ७४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे नांदखी शीव
२	पश्चिम : गट नंबर ११, ४२, ११२	२८९ हेक्टर ८३ आर	मौजे गावठाणपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ६२ पूर्ण- फॉरेस्ट		मौजे खैरखुंटा शीव
४	दक्षिण : गट नंबर ६३ पैकी, ६४ पैकी, ७०		मौजे नांदखी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७३/२१४२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील पापडसोंडा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या पापडसोंडा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पापडसोंडा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १, १६, ११३-अ	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे उमरपाटा शीव
२	पश्चिम : गट नंबर १३३ ते १३७	१२७ हेक्टर १७ आर	मौजे भुरीविहिर शीव
३	उत्तर : गट नंबर १२४, १२५, १३२		मौजे खैरखुंटा शीव
४	दक्षिण : गट नंबर १७, १५०, १४४		मौजे नवागाव शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७४/२१४३/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील खैरखुंटा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या खैरखुंटा पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव खैरखुंटा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६२ पैकी फॉरेस्ट	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे काळंबा शीव
२	पश्चिम : गट नंबर ५७, ५६	१३९ हेक्टर ५९ आर	मौजे खैरखुंटा शीव
३	उत्तर : गट नंबर ६२ पैकी फॉरेस्ट		मौजे चोरवड शीव
४	दक्षिण : गट नंबर २, ३, ५-ब, ५-अ		मौजे उमरपाटा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७५/२१४४/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील दादरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या दादरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव दादरीपाडा (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १२, १५, १६	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे दरीपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १५४, १३९	९१ हेक्टर ४० आर	मौजे खैरखुंटा शीव
३	उत्तर : गट नंबर १४३, १४२, १३९, १५१		मौजे पापडसोंडा शीव
४	दक्षिण : गट नंबर २, ३, ५-ब, ५-अ		मौजे बसरावळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१७६/२१४५/२०१९.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमरपाटा ग्रामपंचायतीतील भुरीविहीर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी उमरपाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या भुरीविहीर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव भुरीविहीर (उमरपाटा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १५१, ११७, ११९, १२०, १२३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे पापडसोंडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १३१, १३२	७० हेक्टर २५ आर	मौजे खैरखुंटा शीव
३	उत्तर : गट नंबर १२८, १२९		मौजे खैरखुंटा शीव
४	दक्षिण : गट नंबर १४१, १३८		मौजे पापडसोंडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९.

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/मौजे हिवरखेडे बुद्रुक/एसआर-१५/२०१५.— ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबतच्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबतच्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबतच्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखाली जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका जामनेर, मौजे हिवरखेडा बुद्रुक

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	अंदाजित संपादन क्षेत्र		
	ला. ला.	पो. ख.	एकूण
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
१९०	० ३०	--	० ३०
१६२/२/१ पैकी	० ०७	--	० ०७
१६२/२/१ पैकी	० २७	--	० २७

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : मौजे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील वाघूर प्रकल्प बुडीत क्षेत्रासाठी व शेती पोहोच रस्त्यासाठी.

प्रकल्पकार्याचे वर्णन : मौजे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील वाघूर प्रकल्प बुडीत क्षेत्रासाठी व शेती पोहोच रस्त्यासाठी.

समाजाला मिळणारे लाभ : पाणीपुरवठा व दळणवळण

अनुसूची - तीन

विस्थापन नाही

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक २६ एप्रिल २०१८ नुसार भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियमामधील कलम ३ मधील १०-क मधील तरतुदीनुसार लागू नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव.

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवार, आकाशवाणीजवळ, जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : ई-टपाल/२०१५/३२/९५/४९५/कावि-२०१५, दिनांक १३ जुलै २०१५.

टीप.--

- (१) प्रस्तावित संपादनाखालील उक्त जमिनीच्या आराखड्याचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव भाग, जळगाव तसेच कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांचे कार्यालयांमध्ये निरीक्षण करता येईल.
- (२) उक्त अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक अधिसूचनेत उल्लेख केलेल्या जमिनींचा कोणत्याही व्यक्तीने व्यवहार करू नये किंवा सदर जमिनींवर बोजा व अडथळा करू नये.
- (३) संबंधित तलाठी यांनी संबंधित ७/१२ उताऱ्यावर संपादनाबाबत नोंद घ्यावी.
- (४) दुय्यम निबंधक, जामनेर यांनी संपादनाखालील गटाच्या खरेदी-विक्रीवर निर्बंधाबाबत कायदानुसार कार्यवाही करावी.
- (५) तलाठी, हिवरखेडा बुद्रुक

सदर अधिसूचनेची प्रत गाव चावडीवर डकवून प्रसिद्ध करावी व तसा प्रसिद्धीचा अहवाल या कार्यालयास सत्वर सादर करावा.

किशोर राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव

तथा समुचित प्रशासन, जळगाव.

जळगाव, ७ फेब्रुवारी २०१९.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/मौजे हिवरखेडे बुद्रुक/एसआर-१४०/२०१६.— ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबतच्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबतच्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबतच्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखाली जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांस पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका जामनेर, मौजे हिवरखेडा बुद्रुक

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	अंदाजित संपादन क्षेत्र	ला. ला.	पो. ख.	एकूण
१		२	३	४
		हे. आर	हे. आर	हे. आर
२१४ पैकी	..	० ७७	० ०९	० ८६
३३८ पैकी	..	० ७४	० १३	० ८७
२७९/१-अ	..	० ६४	० १७	० ८१
२७९/२-ब	..	० ०५	० ००	० ०५

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : मौजे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील वाघूर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी.

प्रकल्पकार्याचे वर्णन : मौजे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील वाघूर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी.

समाजाला मिळणारे लाभ : पाणीपुरवठा / जलसिंचनासाठी

अनुसूची - तीन

विस्थापन नाही.

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक २६ एप्रिल २०१८ नुसार भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियमामधील कलम ३ मधील १०-क मधील तरतुदीनुसार लागू नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव.

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, आकाशवाणीजवळ, जळगाव, तालुका-जिल्हा जळगाव.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : ई-टपाल/२०१५/३२/९५/एसआर-१४०/२०१६, दिनांक २६ सप्टेंबर २०१६.

टीप.--

- (१) प्रस्तावित संपादनाखालील उक्त जमिनीच्या आराखड्याचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव भाग, जळगाव तसेच कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांचे कार्यालयांमध्ये निरीक्षण करता येईल.
- (२) उक्त अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक अधिसूचनेत उल्लेख केलेल्या जमिनीचा कोणत्याही व्यक्तीने व्यवहार करू नये किंवा सदर जमिनीवर बोजा व अडथळा करू नये.
- (३) संबंधित तलाठी यांनी संबंधित ७/१२ उताऱ्यावर संपादनाबाबत नोंद घ्यावी.
- (४) दुय्यम निबंधक, जामनेर यांनी संपादनाखालील गटाच्या खरेदी-विक्रीवर निर्बंधाबाबत कायदानुसार कार्यवाही करावी.
- (५) तलाठी, हिवरखेडा बुद्रुक

सदर अधिसूचनेची प्रत गाव चावडीवर डकवून प्रसिद्ध करावी व तसा प्रसिद्धीचा अहवाल या कार्यालयास सत्वर सादर करावा.

किशोर राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव
तथा समुचित प्रशासन, जळगाव.

जळगाव, ७ फेब्रुवारी २०१९.

BY I/c. PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Read : (1) This Office letter No. B-8/6731/2019, dated 6th December 2019, submitted to the Hon. High Court, Bombay sending herewith a list of Holidays and Vacations for the year 2019 proposed to be declared for the Courts and their Office in the Judicial District of Dhule.

(2) Hon. High Court letter No. X (Gen)-0202/2018/1513, dated 17th December 2018

Order

No. B-8/Admn./6973/2018.— In view of directions issued by the Hon'ble High Court, Bombay the following list of Holidays and Vacations declared for all the Courts and their Offices in Judicial District Dhule for the Calender year 2019 is hereby published.

LIST OF HOLIDAYS AND VACATIONS FOR THE CALENDER YEAR 2019

Sr. No.	Name of the Holidays	Date on which holiday falls	Day	Remarks
1	2	3	4	5
1	Makar Sankrant	15th January 2019	Tuesday	Local
2	Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti	19th February 2019	Tuesday	Common
3	Mahashivratri	4th March 2019	Monday	Common
4	Holi (2nd Day)	21st March 2019	Thursday	Common
5	Gudhi Padwa	6th April 2019	Saturday	Common
6	Good Friday	19th April 2019	Friday	Local
7	Maharashtra Day	1st May 2019	Wednesday	Common
8	Buddha Pournima	18th May 2019	Saturday	Common
9	Ramzan-Id	5th June 2019	Wednesday	Common
10	Bakri Id	12th August 2019	Monday	Common
11	Independence Day	15th August 2019	Thursday	Common
12	Pola	30th August 2019	Friday	Local
13	Ganesh Chaturthi	2nd September 2019	Monday	Common
14	Gauri Pujan	6th September 2019	Friday	Common
15	Moharrum	10th September 2019	Tuesday	Common
16	Anant Chaturdashi	12th September 2019	Thursday	Common

17	Mahatma Gandhi Jayanti	2nd October 2019	Wednesday	Common
18	Dasara	8th October 2019	Tuesday	Common
19	Dipawali ((Additional)	25th October 2019	Friday	Local
20	Dipawali (Balipratipada)	28th October 2019	Monday	Common
21	Dipawali (Additional)	29th October 2019	Tuesday	Local
22	Dipawali (Additional)	30th October 2019	Wednesday	Local
23	Dipawali (Additional)	31st October 2019	Thursday	Local
24	Christmas	25th December 2019	Wednesday	Local

Note :

- The following holidays are not notified as holidays fall on Sunday, 2nd and 4th Saturday during the year 2019.

1	Republic Day	26th January 2019	4th Saturday
2	Ram Navmi	13th April 2019	2nd Saturday
4	Dr. Babasaheb Ambedkar Jayanti	14th April 2019	Sunday
5	Dipawali (Laxmi Pujan)	27th October 2019	Sunday
6	Id-E-Milad	10th November 2019	Sunday
- All Civil Courts in the Judicial District Dhule will remain closed on account of **Summer Vacation** from 2nd May 2019 to 2nd June 2019 (both days inclusive) and **Winter Vacation** from 23rd December 2019 to 29th December 2019 (both days inclusive).
- All Criminal Courts and their Offices in the Dhule District will function during the above period of Summer and Winter Vacation except Sundays, 2nd and 4th Saturday, as well as other Public Holidays.
- All the Courts and Offices in Dhule District shall remain closed on all 2nd and 4th Saturday and also on Sunday.
- The list of Holidays and Vacations are likely to be modified in near future as per recommendations of Shetty Commission and directions issued by the Hon. Supreme Court of India in Writ Petition No. 1022/1989 (**All India Judges Association v/s. Union of India and Others**).

DR. SRISHTY NEELKANTH,
I/c. Principal District and Sessions Judge,
Dhule.

Dhule, 19th December 2018.

अध्यक्ष, नगरपरिषद यांजकडून

नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये

जाहीर सूचना

क्रमांक नंनप/आस्था/राजपत्र प्र./कलम ३७/५८४/२०१९.- नंदुरबार शहराची भागशः सुधारित विकास योजना (मूळ + वाढीव हद्द) शासन निर्णय नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-१५०४/३००१/सीआर-६६/०५ (सी)/युडी-९, दिनांक १४ मार्च २००७ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक ३० एप्रिल २००७ पासून अमलात आली आहे.

तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१५०७/२६४१/सीआर-८७/युडी-९, दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये मंजूर करण्यात आली असून, दिनांक ७ जानेवारी २०१० पासून अमलात आली आहे.

नंदुरबार शहर विकास योजनेतील खालील प्रस्तावात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदीनुसार फेरबदल करणेचा निर्णय नगरपरिषदेने मे. परिषद ठराव क्रमांक ८५, दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ अन्वये घेतला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव व प्रस्तावित फेरबदल खालील परिशिष्टात दर्शविलेला आहे.

परिशिष्ट

सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव	प्रस्तावित बदल
१	२
नंदुरबार शहराच्या मंजूर सुधारित विकास आराखड्यातील सर्व्हे नंबर ४००, ४०१, ४०२, ४०३ व ४०४ शेती विभागात समाविष्ट आहे.	नंदुरबार शहराच्या मंजूर सुधारित विकास आराखड्यातील सर्व्हे नंबर ४००, ४०१, ४०२, ४०३ व ४०४ चे शेती विभागात समाविष्ट असलेले क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे.

वरीलप्रमाणे प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नंदुरबार नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवलेला आहे. ज्यांना सदरहू फेरबदल प्रस्तावाबाबत काही हरकती अथवा सूचना द्यावयाच्या असतील त्या त्यांनी ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक (१) महिन्याच्या आत अध्यक्ष, नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार यांचे नावे लेखी सादर कराव्यात. म्हणजे त्यांचा विचार प्रस्ताव शासनास अंतिम मंजुरीसाठी सादर करतेवेळी करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती, सूचनांचा विचार केला जाणार नाही.

खान परवेजभाई करामतभाई,

अध्यक्ष,

नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार.

नंदुरबार, २६ फेब्रुवारी २०१९.

NANDURBAR MUNICIPAL COUNCIL, NANDURBAR

Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Public Notice

क्रमांक नंनप/आस्था/राजपत्र प्र./कलम ३७/५८४/२०१९.- The Revised Development Plan of Nandurbar (Original + Additional limit) has been partly sanctioned by Government vide Notification No. TPS-1504/3001/CR-66/05 (C)/UD-9, dated 14th March 2007 and has come into force with effect from 30th April 2007 and excluded part of Development Plan has been sanctioned by Government vide Notification No. TPS-1507/2641/CR-87/08/UD-9, dated 31st August 2009 and has come into force with effect from 7th January 2010.

Municipal Council, Nandurbar had resolved following proposal under Section 37 of the Maharashtra Regional Town Planning Act, 1966 *vide* Resolution No. 85, dated 16th February 2019.

Annexure

Proposal as per Sanctioned
Development Plan
1

S. Nos. 400, 401, 402, 403 and 404 included
in Agricultural Zone.

Proposed Modification
2

S. Nos. 400, 401, 402, 403 and 404 area under
Agricultural Zone to be deleted and included in
Residential Zone.

The Plan showing necessary Modifications has been published on the notice board of the Nandurbar Municipal Council, Nandurbar ;

The Nandurbar Municipal Council hereby invites objections and suggestions, if any with respect of the Proposed Modification from any person in writing not later than one month from the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette and it will be considered before submitting the Proposed Modification to the Government for Sanction. A Plan showing the above proposed modification is kept open for Public inspection at Municipal Council during office hours on all working days.

KHAN PARVEJBHAI KARAMATBHAI,
President,
Nandurbar Municipal Council,
Nandurbar.

Nandurbar, 26th February 2019.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक आस्थापना/लोणी सेंट्रल/गृहनिर्माण/लोणी बु./नोंदणी/अधिसूचना/१४३६/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, राहाता, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करीत आहे की, **लोणी सेंट्रल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, लोणी बुद्रुक, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

राहाता, ५ नोव्हेंबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/स्वराज/कृषीसेवासह.संस्था/चितळी/नोंदणी/अधिसूचना/१४७६/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, राहाता, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करीत आहे की, **स्वराज कृषी सेवा सहकारी संस्था मर्यादित**, चितळी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९ (१) अन्वये

नोंदण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

राहाता, १२ नोव्हेंबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/नि.पं.दिनदयाळउपाध्याय/सह.संस्था/शिर्डी/नोंदणी/अधिसूचना/१४७८/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, राहाता, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करीत आहे की, **पंडीत दिनदयाळ उपाध्याय कृषीपूरक सहकारी संस्था मर्यादित**, शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

जितेंद्र भुजंगराव शेळके,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, राहाता,
जिल्हा अहमदनगर.

राहाता, १२ नोव्हेंबर २०१८.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/५७६१/३५७६/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक मुख्यप्रवर्तक, नियोजित अंबरीश अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे नंबर ४८१/१, प्लॉट नंबर २, जनरल वैद्यनगर, नाशिक, मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर ४८१/१/१+४८१/१/२/२ मधील प्लॉट नंबर २ यांसी क्षेत्र ११०३.३६ चौरस मीटर या मिळकतीवरील इमारतीच्या सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/५७६१/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८४/३३५१/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **गोदा अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित**, नाशिकरोड, मुक्काम पोस्ट नाशिकरोड, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८४/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८५/३३५७/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **युवा अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित**, नाशिक, मुक्काम पोस्ट जेलरोड, नाशिकरोड, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८५/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८२/३३६०/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **दारणामाई अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, शेवगेदारणा, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८२/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८१/३३६३/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **रामलिला अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, मोहगाव, पोस्ट जाखोरी, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८१/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८३/३३६८/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **श्रीराम अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, नाशिक, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८३/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८७/३३७४/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **गिरणारे अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, नाशिक, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८७/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८९/३३५४/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक **रेणुकामाता अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, महादेवपूर (आभाळवाडी), पोस्ट गंगापूर, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८९/सन २०१८, दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक लेखा/एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८८/३४०३/सन २०१८.- उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक तालुका, नाशिक **छत्रपती अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, नाशिक, तालुका जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करित आहेत.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/जीएनएल/(एस)/५७८८/सन २०१८, दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

नाशिक, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक वि-१/होलाराम हौसो/नों.र./क. २१/३३३९/सन २०१८.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतुदीचा वापर करून मी, डॉ. प्रिया दळणर, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक या आदेशान्वये **होलाराम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड**, नाशिक, तालुका जिल्हा नाशिक, नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/१३९१/सन २०००, दिनांक १८ नोव्हेंबर २०००, ह्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा आदेश देत असून सदर आदेशाचे दिनांकापासून संस्थेचे विसर्जन झाले आहे, असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असण्याचे बंद होईल.

सदर आदेश आज दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

नाशिक, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक वि-१/ओम हौसो/नों.र.आ./क. २१/३५४३/सन २०१८.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतुदीचा वापर करून मी, डॉ. प्रिया दळणर, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक या आदेशान्वये **ओम सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, नाशिक, नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/४५५/सन १९७२, दिनांक ४ सप्टेंबर १९७२ अन्वये नोंदलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा आदेश देत असून सदर आदेशाचे दिनांकापासून संस्थेचे विसर्जन झाले आहे, असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असण्याचे बंद होईल.

सदर आदेश आज दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

डॉ. प्रिया दळणर,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, नाशिक तालुका,

नाशिक.

नाशिक, १७ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६२/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका अहमदनगर जाहीर करतो की, श्री. महेश ज्ञानेश्वर शिंदे **मुख्यप्रवर्तक, श्री ज्ञानाई मल्टीपर्वज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, पारगाव (भातोडी), तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६२/सन २०१८, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे. अहमदनगर, ११ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६४/५०११/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, सौ. सोनाली संदीप कुन्हे **मुख्यप्रवर्तक, स्व. अटलबिहारी वाजपेयी महिला को-ऑपरेटिव्ह शॉप सहकारी संस्था मर्यादित**, नवनागापूर, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६४/सन २०१८, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, १५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७५/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, **श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, बोल्हेगाव फाटा, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७५/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४३७०/५०७४/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, श्री. महांडुळे दत्तात्रय मारुती **मुख्यप्रवर्तक, राघवेंद्र बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, सारोळा कासार, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७०/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७२/५०९२/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, श्री. भूषण रोहिदास कडूस, **मुख्यप्रवर्तक, नवभारत बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, सावेडी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७२/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७३/५०८६/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, सौ. आरती रविंद्र कडूस,

मुख्यप्रवर्तक, पूर्वा बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, सारोळा कासार, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७३/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७१/५०८०/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, रविंद्र विठ्ठल कडूस **मुख्यप्रवर्तक, ग्रामसुधार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, सारोळा कासार, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९७१/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६३/सन २०१८.- मी, राम बिंदो कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर तालुका, अहमदनगर जाहीर करतो की, श्री. आनंद अशोक बाबर **मुख्यप्रवर्तक, विघ्नहर्ता बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ११५/२, बाबर मळा, बुरुडगाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एएनआर/जीएनएल/४९६३/सन २०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक

१० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर प्रकारच्या सर्वसाधारण संस्था** यामध्ये करण्यात येत आहे.

राम बिंदो कुलकर्णी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, नगर तालुका,

अहमदनगर.

अहमदनगर, २२ ऑक्टोबर २०१८.

सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊयो)

यांजकडून

आदेश

१५४०

क्रमांक वि-१/एनएसके/डीडीआय/आरएसआर/(एसआर)/१५८९/१५१५/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊयो), दिंडोरी, जिल्हा नाशिक **छत्रपती शंभुराजे अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, म्हेळुस्के, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** व उपवर्गीकरण **सेवा साधन संपत्ती संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/आरएसआर/(एसआर)/१५८९/सन २०१८, दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

दिंडोरी, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

१५४१

क्रमांक वि-१/एनएसके/डीडीआय/आरएसआर/(एसआर)/१५९०/१५१७/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊयो), दिंडोरी, जिल्हा नाशिक **सप्तश्रृंगी अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, मातेरेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** व उपवर्गीकरण **सेवा साधन संपत्ती संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/आरएसआर/(एसआर)/१५९०/सन २०१८, दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

दिंडोरी, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९८८/७३८/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक, मिराकृष्ण अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, बहादुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

चांदवड, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९८९/७४२/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक, धर्मवीर अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

चांदवड, ८ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९९०/७४०/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक, आकांक्षा अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

चांदवड, ९ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९९१/७४१/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक, अंत्योदय अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र

सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

चांदवड, ९ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९९२/७४९/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक अहिल्या अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहेत.

चांदवड, ९ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एनएसके/सीएचडी/जीएनएल/४९९३/७४२/सन २०१८.-
सहायक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, जिल्हा नाशिक
मुख्यप्रवर्तक तुळजाभवानी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित, दह्याणे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व सदर अधिनियमातील कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

सविता प्र. शेळके,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, चांदवड,

जिल्हा नाशिक.

चांदवड, ९ ऑक्टोबर २०१८.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

मध्यंतरीय आदेश

क्रमांक वि-२/कलम १०२/म.आ./मेरालीयाहा स्वयंरो/३५८२/सन २०१८.- मी, शिवपुरी यादवपुरी पुरी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार, मला प्राप्त विधीशक्तीचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) मधील तरतुदीनुसार **मेरालीयाहा आदिवासी महिला स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, नंदुरबार या संस्थेचे समापन करणेसाठी समापनाचा अंतरिम आदेश देत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) अन्वये सदर संस्थेवर श्री. व्ही. डी.

सामुद्रे, मुख्य लिपीक अधीन सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार यांची अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे.

तसेच असेही फर्माविण्यात येते की, समापनाचा सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये ? याबाबत सदर संस्थेने आपले लेखी स्पष्टीकरण / खुलासा / म्हणणे आवश्यक त्या पुराव्यासह दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त होईल, अशा रीतीने दाखल करावे आणि दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ रोजी वेळ सकाळी ११.०० वाजता स्वतः अथवा प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत निम्नस्वाक्षरीकार यांचे कार्यालयात सुनावणीसाठी हजर रहावे. सदर विहित मुदतीत आपले लेखी स्पष्टीकरण / खुलासा / म्हणणे आवश्यक त्या पुराव्यासह प्राप्त न झाल्यास अथवा प्राप्त लेखी स्पष्टीकरण / खुलासा / म्हणणे आवश्यक त्या पुराव्यासह नसल्यास, आपणास काहीही लेखी स्पष्टीकरण / खुलासा / म्हणणे सादर करावयाचे नाही, असा निष्कर्ष नोंदवून सदरचा संस्था समापनाचा अंतरिम आदेश अंतिम करण्यात येईल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या सही, शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी दिला असे.

शिवपुरी यादवपुरी पुरी,

जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नंदुरबार.

नंदुरबार, २२ ऑक्टोबर २०१८.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक आस्थापना/के. रमेश आण्णा वाळके बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था नोंदणी/५४३४/२०७४/सन २०१८.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. विजय रमेश वाळके, मुख्यप्रवर्तक, **नियोजित के. रमेश आण्णा वाळके कृषी बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, निफाड, तालुका निफाड ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३४/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४४/२०७५/सन २०१८.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, सौ. अनिता दत्तात्रय जाधव मुख्यप्रवर्तक, **नियोजित वरद विनायक महिला अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, नांदुर्डी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४४/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४९/२०७८/सन २०१८.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. कृष्णाजी रघुनाथ पाटील मुख्यप्रवर्तक, **नियोजित महावीर अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित**, वन्हेदारणा, तालुका निफाड ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४९/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४२/२०७९/सन २०१८.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. राजेंद्र सदाशिव डोखळे मुख्यप्रवर्तक, **नियोजित सह्याद्री अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, कोठुरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४२/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था व उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

આદેશ

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४६/२०८०/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. आदेश सिताराम सानप **मुख्यप्रवर्तक, नियोजित स्व. अटलबिहारी वाजपेयी बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, सायखेडा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४६/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१)
व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
सर्वसाधारण संस्था व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/श्री सर्वज्ञ बहुउद्देशीय सहकारी संस्था नोंदणी/५४३५/२०८१/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. रमेश पांडुरंग सानप **मुख्यप्रवर्तक नियोजित श्री सर्वज्ञ बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, शिवरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३५/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१)
व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ५ ऑक्टोबर २०१८.

આદેશ

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३९/२०८२/सन २०१८.-सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. विनायक नाना खालकर मुख्यप्रवर्तक नियोजित नाथकृपा नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी

संस्था मर्यादित, सोनगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली व तिचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३९/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१)
व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३६/२०८३/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. अनिल रंगनाथ कुंदे **मुख्यप्रवर्तक, नियोजित अभिनव कृषी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित,** निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३६/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१)
व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
सर्वसाधारण संस्था व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४८/२०८४/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. विलास साहेबराव मत्सागर मुख्यप्रवर्तक, नियोजित राजर्षी शाहु अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित, पिंपळस (रा.), तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४४८/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१)
व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण
सर्वसाधारण संस्था व उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/मंगला अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था नोंदणी/५४२९/२०१५/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. शंकरराव रामदास वाघ **मुख्यप्रवर्तक, नियोजित मंगला अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित**, निफाड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४२९/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे. निफाड, ५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३८/२०१६/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. भाऊसाहेब देवराम गांगुर्डे **मुख्यप्रवर्तक, नियोजित देवराम पाटील गांगुर्डे अभिनव कृषि बहुउद्देशीय व खरेदी-विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादित**, कोटमगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३८/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे. निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/नमो अभिनव बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था नोंदणी/५४३३/२०१७/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. कैलास नामदेवराव सोनवणे **मुख्यप्रवर्तक, नियोजित नमो अभिनव बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित**, विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३३/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे. निफाड, ५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/अटल ग्रामविकास बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था नोंदणी/५४३३/२०१७/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. नितीन रामू जाधव **मुख्यप्रवर्तक, नियोजित अटल ग्रामविकास बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित**, ओझर मिग, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३३/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे. निफाड, ६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्थापना/संस्था नोंदणी/प्रमाणपत्र/५४३०/२०१८/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, जिल्हा नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, श्री. संदीप रमेश कुयटे **मुख्यप्रवर्तक नियोजित मातोश्री अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित**, दावचवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/एनएचडी/जीएनएल/५४३०/सन २०१८, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) व त्याखालील नियम १० (२) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

अभिजीत विजय देशपांडे,

सहायक निबंधक,
सहकारी संस्था, निफाड,
जिल्हा नाशिक.

निफाड, ५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एसएमआर/जीएनएल/(एस)/२८३४/१०८२/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर हे याद्वारे **गुरुदेव ग्रामीण अभिवन बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर करित आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एसएमआर/जीएनएल/(एस)/२८३४, दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ असा आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

श्रीरामपूर, २६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक एएनआर/एसएमआर/जीएनएल/(एस)/२८३५/१०८४/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर हे याद्वारे **पं. दीनदयाळ उपाध्याय अभिनव बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित**, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर करित आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एसएमआर/जीएनएल/(एस)/२८३५, दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ असा आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

वि. उ. लकवाल,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, श्रीरामपूर,
जिल्हा अहमदनगर.

श्रीरामपूर, २६ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक जेजीए/एएमएल/जीएनएल/७३२/१६०७/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव याद्वारे अधिसूचित करतात की, **स्मितोदय महिला अभिनव सेवा सहकारी संस्था मर्यादित**, दहिवद खुर्द, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१

चा नियम क्रमांक २४ अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/एएमएल/जीएनएल/७३२/सन २०१८, दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

अमळनेर, ४ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक जेजीए/एएमएल/जीएनएल/७३८/१४८४/सन २०१८.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव याद्वारे अधिसूचित करतात की, **विजासनी अभिनव सेवा सहकारी संस्था मर्यादित**, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम क्रमांक २४ अन्वये नोंदविण्यात आली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/एएमएल/जीएनएल/७३८/सन २०१८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ असा आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे आहे.

अमळनेर, ४ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/संस्था नोंदणी रद्द/कलम २१/११६३/सन २०१८.- -मी, गुलाब पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ मधील तरतुदीनुसार **तापी परिसर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, जळोद, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव या अवसायनातील संस्थेचे कामकाज पूर्ण झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश पारित झाल्याचे तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.

हा आदेश माझ्या सही-शिकव्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह आज दिनांक २४ जुलै २०१८ रोजी दिला असे.

अमळनेर, २० जुलै २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/संस्था नोंदणी रद्द/कलम २१/११७०/सन २०१८.-
-मी, गुलाब पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर,
तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०९ मधील तरतुदीनुसार **तापी परिसर तेलबिया
उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, पातोंडा, तालुका अमळनेर,
जिल्हा जळगाव या अवसायनातील संस्थेचे कामकाज पूर्ण झाल्याने
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत
आहे. हा आदेश पारित झाल्याचे तारखेपासून संस्था नोंदणी रद्द
झाली असे समजावे.

हा आदेश माझ्या सही-शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेशह आज
दिनांक २४ जुलै २०१८ रोजी दिला असे.

अमळनेर, २० जुलै २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/संस्था नोंदणी रद्द/कलम २१/१२९७/सन २०१८.-
मी, गुलाब पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर,
तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०९ मधील तरतुदीनुसार **चैतन्य सहकारी गृहनिर्माण
संस्था मर्यादित**, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव या
अवसायनातील संस्थेचे कामकाज पूर्ण झाल्याने महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या
अधिकारानुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. हा आदेश
पारित झाल्याचे तारखेपासून संस्था नोंदणी रद्द झाली असे समजावे.

हा आदेश माझ्या सही-शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेशह आज
दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी दिला असे.

अमळनेर, ३१ जुलै २०१८.

आदेश

क्रमांक आस्था/संस्था नोंदणी रद्द/कलम २१/१३६५/सन २०१८.-
मी, गुलाब पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर,
तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०९ मधील तरतुदीनुसार **श्री स्वामी विवेकांनद
नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, अमळनेर, तालुका अमळनेर,
जिल्हा जळगाव या अवसायनातील संस्थेचे कामकाज पूर्ण झाल्याने
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत
आहे. हा आदेश पारित झाल्याचे तारखेपासून संस्था नोंदणी रद्द
झाली असे समजावे.

हा आदेश माझ्या सही-शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेशह आज
दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी दिला असे.

गुलाब पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, अमळनेर,

जिल्हा जळगाव.

अमळनेर, ३१ जुलै २०१८.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-१/५०८१/सन २०१८.-श्री. मोहन गुलाबराव चव्हाण,
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक
१९ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ पावेतो अशी
एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ (दसरा)
रोजीच्या सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक
१७ ऑक्टोबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २२
ऑक्टोबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची
परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. मोहन गुलाबराव चव्हाण यांना तदर्थ
जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पुनर्नियुक्त
करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा
न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पर्यायी इसमाची
नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. मोहन गुलाबराव चव्हाण, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक
सत्र न्यायाधीश, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे
पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. वाय. ए. राणे, जिल्हा न्यायाधीश-४ व
अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांच्याकडे ठेवण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील
टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. मोहन गुलाबराव चव्हाण,
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद
केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा
न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून
काम करीत राहिले असते.

धुळे, १७ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक बी-१/५१५५/सन २०१८.- श्री. राजेश त्रंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ व दिनांक २० ऑक्टोबर २०१८ अशी एकूण २ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश त्रंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. राजेश त्रंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. आर. राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

श्री. राजेश त्रंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रुजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजेश त्रंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २१ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक बी-१/५१८२/सन २०१८.- श्री. संतोष हणमंत गरड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ अशी एकूण ३ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. संतोष हणमंत गरड यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. संतोष हणमंत गरड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अर्चना श्रीपत नलगे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

श्री. संतोष हणमंत गरड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रुजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. संतोष हणमंत गरड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते तर ते ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. धुळे, २३ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक बी-१/५२२८/सन २०१८.- श्रीमती करुणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ (चौथा शनिवार) व दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ (रविवार) रोजीच्या सुट्ट्यांना जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १ ऑक्टोबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती करुणा रामकुमार राजपूत यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती करुणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अर्चना श्रीपत नलगे, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती करुणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, २५ ऑक्टोबर २०१८.

आदेश

क्रमांक बी-१/५२२९/सन २०१८.-डॉ. श्रीमती सृष्टी निळकंठ, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ पावेतो अशी एकूण ४ दिवसांची अर्जित रजा यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ पावेतोचे अर्जित रजेस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर डॉ. श्रीमती सृष्टी निळकंठ यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

डॉ. श्रीमती सृष्टी निळकंठ, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, डॉ. श्रीमती सृष्टी निळकंठ, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्याम छगनलाल चांडक,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
धुळे.

धुळे, २५ ऑक्टोबर २०१८.